

किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत
महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार
मंडळाची पुर्नरचना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: किवेअ १.२०१०/प्र.क्र.१२५७/पुर्नबांधणी -२/कामगार ७
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ३२.
तारीख: २३ मे, २०१३

वाचा -

- १) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय, क्रमांक किवेअ २२००५/ प्र.क्र.४८७/कामगार ७, दिनांक १३.०९.२००६.
- २) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय, क्रमांक किवेअ २२००५/ प्र.क्र.४८७/कामगार ७, दिनांक ०३.११.२००६.
- ३) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय, क्रमांक किवेअ २२००५/ प्र.क्र.४८७/कामगार ७, दिनांक २२.११.२००६.

शासन निर्णय-

किमान वेतन अधिनियम, १९४८ कलम ७ आणि महाराष्ट्र किमान वेतन नियम, १९६३ मधील कलम ४ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची शासन खालील प्रमाणे पुर्नरचना करीत आहे :-

अध्यक्ष:- डॉ.आसिफ गुलाब शेख, १०२, अजंठा अपार्टमेंट, भाईंदर पोलिस स्टेशन समोर, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे.

सचिव:- श्री. प्रदिप नामदेव पवार, सहायक कामगार आयुक्त, मुंबई.

मालक प्रतिनिधी	कामगार प्रतिनिधी	स्वतंत्र प्रतिनिधी
१) श्री.वसंत गोविंद जाधव, इंदापूर पुणे.	१) श्री. बी. आर. पाटील, कराड.	१) मा.आ.श्री.जयप्रकाश छाजेड, विधान परिषद सदस्य, नाशिक.
२) श्री.गावंड संपुर्णानंद के. भाईंदर, ठाणे.	२) श्री. बळवंतराव पवार, मुंबई.	२) मा.आ. श्री.आनंदराव गेडाम, विधान परिषद सदस्य, आरमोरी, गडचिरोली

मालक प्रतिनिधी	कामगार प्रतिनिधी	स्वतंत्र प्रतिनिधी
३) श्री.प्रफुल्ल तेजसिंह पाटील, सांगली.	३) श्री.एस.क्यु,झामा,नागपूर	३) मा. आ. श्री. भाई जगताप, वि. प. स., गिरगांव, मुंबई.
४) श्री.पेंटप्पा गडडम,सोलापूर	४) श्री.सदाशिव शंकर पुरी, नवा मोंढा,नांदेड	४) मा.खा.श्री.आनंदराव अडसुळ, कांदिवली,मुंबई.
५) श्री.प्रेम ग्रोव्हर,नागपूर	५) श्री.शाम पदाधी म्हात्रे, पनवेल, रायगड.	५) श्री. रफिक देसाई, चिपळूण,रत्नागिरी .
६) श्री.बशीरोद्दी शिराजोद्दीन खान, राजुर, जिल्हा यवतमाळ.	६) श्री. निवृत्ती देसाई, कोल्हापूर.	
७) श्री.चंद्रकांत नारायण डहाळे, बगडगंज, नागपूर.	७) श्री.राजेंद्र पाटील,धुळे.	
८) श्री.प्रविण निजामपूरकर, औरंगाबाद	८) श्री.आफताब खान, हिंगणघाट.	
९) श्री.विशाल राजकुमार चोरडीया, पुणे	९) श्री. सुभाष देवकर, औरंगाबाद.	
१०) श्री.मोहन गूरनानी, तुर्भे, नवी मुंबई.	१०) श्री. संजीव लोक्या पुजारी, पुणे.	

२. किमान वेतन अधिनियम,१९४८ च्या कलम ५ अन्वये सदर समिती संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनाबाबत अभ्यास करुन किमान वेतन दराबाबत आवश्यक सल्ला/शिफारशी शासनास सादर करील.

३. अशासकीय सदस्यांना प्रवास/दैनिक भत्ता, शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.प्रवास १०१०/प्र.क्र.२/सेवा-५,दि.०३.०३.२०१० मधील परिच्छेद १२ मध्ये खालीलप्रमाणे नमूद केल्यानुसार राहिल.

“राज्य/विभाग/जिल्हा स्तरावरील समिती/मंडळ/आयोग यावर नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांना रु.८९००/- व त्याहून अधिक ग्रेड वेतन असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या दराने प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय असेल; मात्र त्यांना विमानप्रवास आणि रेल्वेच्या वातानुकूलित प्रथम वर्गाचा प्रवास अनुज्ञेय असणार नाही. तालुका स्तरावरील समिती/मंडळ/आयोग यावर नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांना रु.४२००/- ग्रेड वेतन असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या दराने प्रवासभत्ता मिळेल. तसेच हे सदस्य रु.४२००/- ग्रेड वेतन असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या असलेल्या दराने दैनिक भत्ता मिळण्यास पात्र असतील. समिती/मंडळ/आयोग वगैरेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या आमदार/खासदार यांचा प्रवासभत्ता/दैनिक भत्ता, शासन निर्णय, वित्त

विभाग, क्रमांक: टिआरए १४७०/१३१/अठरा, दि.२७ जानेवारी, १९७१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आमदार व खासदार यांना विधान मंडळाच्या कामकाजासाठी अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे नियमित केला जाईल. अशासकीय सदस्यांच्या प्रवास भत्ता मंजूरीसाठी रेल्वेच्या अनुज्ञेय वर्गाने केलेल्या प्रवासाच्या तिकिटाचा क्रमांक व दिनांक इत्यादी तपशील देण्याची आवश्यकता नाही”

तसेच प्रवास भत्ता व दैनिक भत्ता या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अशासकीय सदस्यांना अनुज्ञेय असणार नाहीत. तथापि सदर प्रकरणी शासनाने मान्यता दिलेल्या समितीमधील सदस्यांचा दर्जा निश्चित करणे आवश्यक आहे.

४. महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे सचिव हे सर्व सदस्यांचे प्रवास व दैनिक भत्ता या संदर्भात नियंत्रक प्राधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी असतील.

५. या कारणास्तव होणारा खर्च **मागणी क्र. के-४, २२३० - कामगार व सेवायोजन (०१) कामगार (१०१) औद्योगिक संबंध (१०१) (०३) विशेष चौकशी समिती** या लेखाशिर्षाखालील चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

६. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १६४/१३/व्यय १६, दि.१३.०५.२०१२ व १०१/१३/सेवा-५, दि.१७.०५.२०१३ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०५२३१४२७१३७११० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज.आ.खवणेकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव,
- २) मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव,
- ३) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
- ४) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,
- ६) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,

- ७) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई ,
- ८) कामगार आयुक्त, मुंबई , (१५ प्रती)
- ९) अपर कामगार आयुक्त, पुणे नागपूर,
- १०) कामगार उपआयुक्त, ठाणे/नाशिक/औरंगाबाद,
- ११) सल्लागार मंडळाचे अध्यक्ष (पत्राने)
- १२) सल्लागार मंडळाचे सचिव व समितीचे सर्व सदस्य (कामगार आयुक्त, मुंबई यांचे मार्फत)
- १३) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- १४) सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक,
- १५) सह सचिव (कामगार), यांचे स्वीय सहाय्यक,
- १६) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) सर्व मंत्रालयीन विभाग,
- १८) कक्ष अधिकारी, कामगार विभागातील सर्व कार्यासने, मंत्रालय, मुंबई,
- १९) निवडनस्ती (कामगार ७)